

पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी - ४११ ०१८.

मा.क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समिती

कार्यपत्रिका क्रमांक - १२

सभावृत्तांत

दिनांक - ०२/०३/२०१६

वेळ - दुपारी २.०० वा.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा.क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समितीची पाक्षिक सभा बुधवार दिनांक ०२/०३/२०१६ रोजी दुपारी २.०० वाजता महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीमधील महापौर मधुकरराव रामचंद्र पवळे सभागृहात आयोजित करणेत आली होती. सभेस खालील सन्मा.सदस्य उपस्थित होते.

१. मा.मासुळकर समीर मोरेश्वर - सभापती
२. मा.जावेद रमजान शेख
३. मा.ओव्हाळ शेखर अशोक
४. मा.ननवरे जितेंद्र बाबा
५. मा.नितीन जानेश्वर लांडगे
६. मा.बो-हाडे अरुण तुकाराम
७. मा.पवार संगीता शाम

या शिवाय मा.फुंदे - सहा.आयुक्त, मा.उल्हास जगताप - नगरसचिव, हे अधिकारी सभेस उपस्थित होते.

उपस्थित सन्मा.सदस्यांचे संमतीने खालील ऐनवेळचा विषय सभाकामकाजामध्ये दाखल करून घेणेत आला.

विषय क्र.१) सन २०१४-१५ या वर्षाची क्रीडा शिष्यवृत्ती सन २०१५-१६ या वर्षात अदा करणेबाबत.

दिनांक १७/०२/२०१६ रोजी झालेल्या सभेचा (कार्यपत्रिका क्रमांक ११) सभावृत्तांत कायम करणेत आल्याचे मा.सभापती यांनी प्रकट केले.

सभा कामकाजामध्ये दाखल करून घेणेत आलेला विषय घेणेत आला.

ठराव क्रमांक - ५२

विषय क्रमांक - ०१

दिनांक - ०२/०३/२०१६

विभाग - क्रीडा विभाग

सुचक : मा.नितीन लांडगे

अनुमोदक : मा.जितेंद्र ननवरे

संदर्भ : मा.महापालिका आयुक्त यांचे पत्र क्र.क्रीडा/७/कावि/३६/२०१६, दि.२४/०२/२०१६

मा.महापालिका आयुक्त यांनी शिफारस केलेप्रमाणे -

सन २०१४ -१५ या आर्थिक वर्षाकरीता १६५ विद्यार्थी खेळाडूंना खालील प्रमाणे एकूण र.रू ६,०५,०००/- इतकी शिष्यवृत्ती रक्कम अदा करावी लागणार आहे. क्रीडा शिष्यवृत्तीचे वाटप विद्यार्थी खेळाडूंना खालील प्रमाणे करणे आवश्यक असल्याने -

अनु.क्र	स्पर्धेचा स्तर	प्रत्येकी शिष्यवृत्ती र.रू	एकूण खेळाडू	एकूण शिष्यवृत्ती र.रू
१	राज्यस्तर	३०००/-	९९	२,९७,०००/-
२	आंतरविद्यापीठ	३०००/-	११	३३,०००/-
३	राष्ट्रीय	५०००/-	५५	२,७५,०००/-
		एकूण	१६५	६,०५,०००/-

म.न.पा परिसरातील शालेय १६५ पात्र विद्यार्थी खेळाडूंना एकूण क्रीडा शिष्यवृत्ती र.रू ६,०५,०००/- (अक्षरी र.रू – सहा लाख पाच हजार फक्त) अदा करणेस व त्याकामी येणा-या खर्चास मान्यता देणेकामी मा.स्थायी समिती सभेकडे शिफारस करणेत येत आहे. सभावृत्तांत कायम होणेची वाट न पाहता ठराव मा.स्थायी समितीकडे पाठविणेत यावा.

सदर ठराव सर्वानुमते मान्य झाला.

यानंतर मा.सभापती यांनी सभा संपल्याचे जाहिर केले.

(मासुळकर समीर मोरेश्वर)

सभापती

मा.क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समिती

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी - ४११ ०१८.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी १८. नगरसचिव कार्यालय

क्रमांक : नस/४/कावि/ १४१ /२०१६

दिनांक : ०२/०३/२०१६

नगरसचिव

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी ४११ ०१८.

प्रत : सर्व संबंधित शाखाप्रमुख व शाखाधिकारी यांचेकडे पुढील योग्य त्या

कार्यवाहीसाठी रवाना.